

शाखेचे नाव

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी कर्ज अर्ज फॉर्म (तपासणी यादी नुसार कागदपत्रांसह सादर करावे लागतील)

(अ) कार्यालयीन वापरासाठी

उद्योगाचे नाव	अर्ज अनु. क्र.	शाखेचे नाव	श्रेणी
			शिशु/ किशोर/ तरुण

(आ) व्यवसाय संबंधित माहिती

उद्योगाचे नाव											
निर्मिती	✓	मालकी हक्क	भागीदारी	खाजगी मर्यादित	मर्यादित कंपनी	इतर कोणतेही (निर्दिष्ट करा)					
सध्याचा व्यवसाय पत्ता											
		राज्य			पिन कोड						
		व्यवसाय परिसर			✓	भाड्याने			स्वतःचा		
टेलिफोन क्र.				मोबाईल क्र.							
ई-मेल											
व्यवसाय क्रियाकलाप		विद्यमान									
		प्रस्तावित									

सुरुवातीची तारीख (दिवस/महिना/वर्ष)								
युनिट नोंदणीकृत आहे का?	✓	हो		नाही				
नोंदणीकृत असल्यास (कृपया नमूद करा: नोंदणी क्रमांक आणि ज्या कायद्यांतर्गत नोंदणी केली)								
नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता								
सामाजिक श्रेणी	✓	अनुसूचित जाती	अनुसूचित जमाती	इतर मागास वर्गीय	अल्पसंख्याक समुदाय			
जर अल्पसंख्याक समुदाय असेल	✓	बौद्ध	मुस्लिम	ईसाई	शीख	जैन	पारसी	

(इ) मालक/भागीदार/संचालकांची पार्श्वभूमी माहिती

अनु क्र.	नाव	जन्मतारीख	लिंग	राहण्याचा पत्ता आणि मोबाईल क्र.	शैक्षणिक पात्रता	क्रियाकलाप क्षेत्रातील अनुभव (वर्षात)
१						
२						
३						
४						
५						
६						

अनु क्र.	ओळखपत्राचा पुरावा	ओळखपत्र क्रमांक	पत्ता पुरावा	पत्ता पुरावा क्रमांक	पॅनकार्ड / डीआयएन क्रमांक.	बँकेच्या अधिकार्याशी / संचालकांशी संबंध असल्यास
१						
२						
३						
४						
५						
६						

(ई) सहयोगी संस्थांचे नाव आणि संघटनेचे स्वरूप

सहयोगी संस्थांचे नाव	सहयोगी संस्थांचे पत्ता	सध्याची बँक ज्यासोबत बँकिंग व्यवहार केले जात आहेत	सहयोगी कंपन्यांच्या व्यवसायाचे स्वरूप	सहयोगी कंपनीमध्ये मालक / भागीदार / संचालक किंवा फक्त गुंतवणूकदार म्हणून हितसंबंधांची व्याप्ती

(उ) विद्यमान बँकेग/कर्ज सुविधा: (रुपयां मध्ये)

सुविधांचा प्रकार	सध्याची बँक ज्यासोबत बँकिंग व्यवहार केले जात आहेत	मिळालेली कर्ज मर्यादा	या तारखेप्रमाणे बाकी	जमा केलेली सुरक्षा	मालमतेच्या वर्गीकरणाची स्थिती
बचत खाते		लागू नाही		लागू नाही	
चालू खाते		लागू नाही		लागू नाही	
कैश क्रेडिट					
मुदत कर्ज					
क्रेडिट पत्र / बँक हमी					
जर या बँकसोबत बँकिंग व्यवहार असेल, तर ग्राहक आयडी प्रस्तुत करावा:					
हे प्रमाणित केले जाते की आमच्या युनिटने भूतकालात कोणत्याही बँक / वितीय संस्थेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही आणि मी / आम्ही वरील स्तंभ क्रमांक ३ मध्ये नमूद केलेल्या बँक / वितीय संस्थेव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँक / वितीय संस्थेचे कर्जदार नाही.					

(ऊ) प्रस्तावित कर्ज सुविधा:

सुविधांचा प्रकार	स्वकम	कर्ज घेण्याचे उद्देश्य	देऊ केलेल्या प्राथमिक सुरक्षेची माहिती (अंदाजे किंमत नमूद करा)
कैश क्रेडिट			
मुदत कर्ज			
क्रेडिट पत्र / बँक हमी			
एकुण			

(ए) कार्यमान भांडवलाच्या बाबतीत: मागणी केलेल्या रोख कर्ज मर्यादेचा आधार: (रुपयांमध्ये)

प्रत्यक्ष विक्री		प्रक्षेपित						
आर्थिक वर्ष	आर्थिक वर्ष	विक्री स्वकम	महिन्यातील कामकाजाचे चक्र	साठ्याचे मूल्य	देणीदार	घेणीदार	प्रवर्तकाचे योगदान	कर्ज मर्यादा

(ऐ) मुदत कर्जाच्या आवश्यकतेच्या बाबतीत, यंत्रसामग्री/उपकरणांची माहिती खालीलप्रमाणे द्यावी:

मशीन/उपकरणाचा प्रकार	ज्या उद्देशासाठी आवश्यक आहे	पुर्वठादाराचे नाव	मशीनची एकूण किंमत	प्रवर्तकांकडून दिले जाणारे योगदान	आवश्यक कर्ज स्वकम
एकुण					

ज्यासाठी विनंती केलेली आहे त्या स्थितीत कालावधी सोबत परतफेडीचा कालावधी	
--	--

(ओ) मागील कामगिरी / भविष्यातील अंदाज (रुपयांमध्ये):

मागील कामगिरी / भविष्यातील अंदाज

मागील कामगिरी/भविष्यातील अंदाज (मागील दोन वर्षांची प्रत्यक्ष कामगिरी, चालू वर्षाचे अंदाज आणि खेळत्या भांडवल सुविधांसाठी पुढील वर्षाचे अंदाज द्यावे. तथापि, मुदतीच्या कर्ज सुविधांसाठी कर्ज परतफेडीच्या प्रस्तावित वर्षांपर्यंतचे अंदाज स्वतंत्र पत्रकावर द्यावे.)				
	मागील वर्ष II (वास्तविक)	मागील वर्ष I (वास्तविक)	चालू वर्ष (अंदाज)	पुढचे वर्ष (अंदाज)
निव्वळ विक्री				
निव्वळ नफा				

भांडवल (कंपन्याच्या बाबतीत निव्वळ मूल्य)				
--	--	--	--	--

(औ) वैधानिक दायित्वांबाबत स्थिती:

वैधानिक देणी	पालन केले आहे का (हो / नाही ते निवडा) लागू नाही जर लागू नसेल तर लागू नाही असे निवडा	शेरे (संबंधित देणी शी संबंधित कोणतेही तपशील द्यावे)
दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणी		
एमएसएमई (तात्पुरते/अंतिम) अंतर्गत नोंदणी		
औषध परवाना (लागू असल्यास)		
नवीनतम विक्री परतावा दाखल केला		
नवीनतम आयकर विवरणपत्र दाखल केले		
इतर कोणतेही वैधानिक देणी बाकी आहेत का?		

घोषणा:

मी/आम्ही याद्वारे प्रमाणित करतो की मी/आम्ही दिलेली सर्व माहिती खरी, बरोबर आणि पूर्ण आहे. अर्ज फॉर्ममध्ये दर्शविल्याशिवाय मी/आम्ही युनिटसाठी कर्ज घेण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. माझ्या/आमच्याकडून कोणतेही थकीत/कायदेशीर देय नाही/आहे. मी/आम्ही माझ्या/आमच्या अर्जासंदर्भात बँकेला आवश्यक असलेली इतर सर्व माहिती देऊ. तुम्हाला योग्य वाटेल अशा कोणत्याही एजन्सीशी तुम्ही माहितीची देवाणघेवाण देखील करू शकता. तुम्ही, तुमचे प्रतिनिधी किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा मुद्रा लिमिटेड, किंवा तुमच्याद्वारे अधिकृत केलेली इतर कोणतीही एजन्सी, वर दिलेल्या माहितीनुसार, आमच्या कारखान्या/व्यवसाय परिसरात माझ्या/आमच्या मालमतेची, खात्यांची पुस्तके इत्यादींची कधीही तपासणी/तपासणी करू शकता. बँकेच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी तुम्ही योग्य सुरक्षा उपाय/कारवाई करू शकता.

फोटोसाठी जागा	फोटोसाठी जागा	फोटोसाठी जागा
(मालक/भागीदार/संचालक यांच्या स्वाक्षरी ज्यांचा फोटो वर चिकटवला आहे).		

Date:

Place:

तपासणी यादी: (तपासणी यादी केवळ सूचक आहे आणि संपूर्ण नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक आवश्यकतेनुसार भर घालता येते)

१. ओळखीचा पुरावा मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड/आधार कार्ड/पासपोर्टची स्वयं प्रमाणित प्रत.

२. निवासाचा पुरावा आणि अलीकडील टेलिफोन बिल, वीज बिल, मालमत्ता कर पावती (2 महिन्यांपेक्षा जुनी नाही), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि मालक, भागीदार/संचालकांचे पासपोर्ट.

३. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/अल्पसंख्याक असल्याचा पुरावा.

४. ओळखीचा पुरावा / व्यवसाय उपक्रमाचा पत्ता - संबंधित परवाने/नोंदणी प्रमाणपत्रांच्या प्रती / व्यवसाय युनिटच्या मालकी, ओळख आणि पत्त्याशी संबंधित इतर कागदपत्रे.

५. अर्जदार कोणत्याही बँक, वित्तीय संस्थेत डिफॉल्टर नसावा.

६. खात्याचे विवरण (गेल्या सहा महिन्यांचे), विद्यमान बँकरकडून, जर असेल तर.

७. युनिट्सचे गेल्या दोन वर्षांचे बॅलन्स शीट, आयकर / विक्रीकर रिटर्न इत्यादी (२ लाख रुपये आणि त्यावरील सर्व प्रकरणांसाठी लागू).

८. खेळत्या भांडवलाच्या मर्यादेच्या बाबतीत एक वर्षासाठी आणि मुदत कर्जाच्या बाबतीत कर्जाच्या कालावधीसाठी अंदाजित ताळेबंद (२ लाख आणि त्यावरील सर्व प्रकरणांसाठी लागू).

९. अर्ज सादर करण्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात झालेली विक्री.

१०. तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेचा तपशील असलेला प्रकल्प अहवाल (प्रस्तावित प्रकल्पासाठी).

११. कंपनीच्या संघटनेचे निवेदन आणि लेख / भागीदारांचे भागीदारी करार.

१२. तृतीय पक्ष हमी नसल्यासए संचालक आणि भागीदारांसह कर्जदाराकडून मालमत्ता आणि दायित्व विवरणपत्र मागितले जाऊ शकते जेणेकरून निव्वळ आणि मूल्य जाणून घेता येईल.

१३. मालक/भागीदार/संचालकांचे फोटो (दोन प्रती).

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज अर्जासाठी पावती रिलप

कार्यालयीन प्रत:

अर्ज क्रमांक (प्रणालीद्वारे निर्मित किंवा मॅनुअली)		अर्जाची तारीख	
अर्जदाराचे नाव		अर्ज केलेली कर्ज रक्कम	
अर्जदाराचे स्वाक्षरी		शाखा अधिकाऱ्याची स्वाक्षरी	



प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज अर्जासाठी पावती रिलप

अर्जदारांची प्रत:

अर्ज क्रमांक (प्रणालीद्वारे निर्मित किंवा मॅनुअली)		अर्जाची तारीख	
अर्जदाराचे नाव		अर्ज केलेली कर्ज रक्कम	
अर्जदाराचे स्वाक्षरी		शाखा अधिकाऱ्याची स्वाक्षरी	